

सन २०२१-२२ मध्ये विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी होणाऱ्या खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग  
शासन निर्णय क्रमांक: मावज-२०२१/प्र.क्र.२५१/का.३४  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक: १३ जानेवारी, २०२२.

- वाचा:-**
१. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, यांचे क्र. पत्र क्र.वृत्तचित्र/विशेष प्रसिध्दी मोहिम २०२१-२२ जाहिरात प्रसिध्दी/का-७/३२४, दिनांक २३.११.२०२१.
  २. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, यांचे पत्र क्र.:वृत्तचित्र/विशेष प्रसिध्दी मोहिम २०२१-२२ जाहिरात प्रसिध्दी/का-७/३६१ दि. २१.१२.२०२१

**प्रस्तावना:-**

राज्य शासनाच्या विविध योजना, ध्येय धोरणे, महत्वाकांक्षी प्रकल्प, विकासकामे आणि लोककल्याणकारी योजनांची माहिती जन सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत विविध माध्यमांद्वारे प्रसिध्दी करण्यात येत असते. त्यामध्ये विविध विभागांच्या कल्याणकारी, समाजहिताच्या योजनावर/विकास कामावर आधारित पुस्तिका तयार करणे, राज्य व राज्याबाहेरील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देणे, विविध खाजगी दूरचित्रवाहिन्या, खाजगी एफ एम वाहिन्या, कम्युनिटी रेडीओ, दूरदर्शन, आकाशवाणी द्वारे शासकीय संदेश प्रसारित करणे, समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर तसेच बाह्यमाध्यमांद्वारे राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांवर आधारित शासकीय संदेश करणे, विकास कामांवर आधारित माहितीपट, होर्डिंग व अन्य बाह्यमाध्यमांद्वारे शासकीय संदेश प्रसारण करणे, बॉटचॅट तयार करणे, कलापथक आणि पथनाटय, प्रदर्शन संच निर्मिती व विभागनिहाय प्रदर्शनांचे आयोजन इत्यादी बाबींचा समावेश आहे. त्याअनुषंगाने वाचा येथील पत्रान्वये सन २०२१-२२ मध्ये विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्याचे महासंचालनालयामार्फत प्रस्तावित करण्यात आले आहे.

**शासन निर्णय:-**

सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये विशेष प्रसिध्दी मोहिम राबविण्यासाठी होणाऱ्या रु.१६,५३,००,०००/- इतक्या खर्चास वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त खर्च करताना शासनाचे निर्णय / आदेश / परिपत्रक / वित्तीय नियमावलीतील तरतूदी / प्रचलित ई-निविदा प्रक्रिया / CVC निर्देश / CAG मार्गदर्शक तत्वे / नियमावली इत्यादींचे पालन करावे व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा. खर्चाचा अंदाजित तपशिल खालिल परिशिष्टाप्रमाणे आहे.

अ. क्र.	बाब	उपक्रमाचा तपशिल	कालावधी	अंदाजित खर्च (लाखात)
१	समाज माध्यमांद्वारे प्रसिध्दी	विशेष प्रसिध्दी मोहिमतर्गत समाज माध्यमांद्वारे शासकीय संदेश प्रसारण करणे तसेच ओ.टी.टी. माध्यमांवर शासकीय संदेश प्रसारण करणे. यासाठी पूर्वतयारी झालेली असून जानेवारी २०२२ महिन्यापासून उपलब्ध निधीनुसार विवीक्षित कालावधीसाठी प्रसिध्दी केली जाईल.	जानेवारी २०२२ ते मार्च २०२२	६०
२	माहितीपट निर्मिती	शासनाने केलेल्या महत्वाच्या विकास कामांवर आधारित माहितीपट तयार करण्यात येतील. हे माहितीपट दूरदर्शन सहयाद्री वाहिनीवर दर आठवड्यास प्रसारण करण्यात येईल. वित्तीय मंजूरीनंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात माहितीपटांची निर्मिती व प्रसारण केले जाईल.	जानेवारी २०२२ ते मार्च २०२२	८०

अ. क्र.	बाब	उपक्रमाचा तपशिल	कालावधी	अंदाजित खर्च (लाखात)
३	प्रिंट, दृकश्राव्य, श्राव्य आणि समाज माध्यमांसाठी क्रिएटिव्ह निर्मिती व तयार करण्यात आलेले क्रिएटिव्हचे अॅडप्टेशन करणे.	शासनाच्या विकास कामावर आधारित शासकीय संदेश प्रसारीत करण्यासाठी प्रिंट, दृकश्राव्य, श्राव्य आणि समाज माध्यमांसाठी क्रिएटिव्हची निर्मिती करण्यात येईल विविध वृत्तवाहिन्या, आकाशवाणी केंद्र आणि कम्युनिटी रेडिओ केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येतील.	सदरची निर्मिती / प्रसिध्दी/ प्रसारण जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ महिन्यात केले जाईल.	१४५
४	खाजगी दूरचित्रवाहिन्यांद्वारे शासकीय संदेश प्रसारीत करणे (DAVP दराने)	DAVP यादीवर उपलब्ध असलेल्या खाजगी मराठी दूरचित्रवाहिन्यांद्वारे शासकीय संदेश तसेच मुलाखतीचे प्रसारण करणे.	सदरची निर्मिती तसेच प्रसारण जानेवारी २०२२ महिन्यात केले जाईल.	२६०
५	खाजगी एफ एम वाहिन्यांद्वारे शासकीय संदेश प्रसारीत करणे (DAVP दराने)	DAVP यादीवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्रातील एफ एम खाजगी वाहिन्यांद्वारे शासकीय संदेश प्रसारण करणे.	सदरची निर्मिती तसेच प्रसारण जानेवारी २०२२ महिन्यात केले जाईल.	२०
६	कम्युनिटी रेडीओद्वारे शासकीय संदेश प्रसारीत करणे (DAVP दराने)	DAVP यादीवर उपलब्ध असलेल्या कम्युनिटी रेडीओद्वारे शासकीय संदेश प्रसारण करणे.	सदरची निर्मिती तसेच प्रसारण जानेवारी २०२२ महिन्यात केले जाईल.	५
७	दूरदर्शन वरील बातमी दरम्यान प्राईम टाईममध्ये शासकीय संदेश प्रसारीत करणे	दूरदर्शन वर शासकीय संदेश प्रसारीत करणे.	सदरची निर्मिती तसेच प्रसारण जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२२ महिन्यात केले जाईल.	११
८	आकाशवाणीवर बातमी दरम्यान शासकीय संदेश प्रसारीत करणे	आकाशवाणीवर शासकीय संदेश प्रसारीत करणे.	सदरची निर्मिती तसेच प्रसारण जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२२ महिन्यात केले जाईल.	१७
९	होर्डिंग व अन्य बाह्यमाध्यमांद्वारे शासकीय संदेश प्रसारण करणे.	माहिती व जनसंपर्क विभागाचे विविध जिल्ह्यातील जवळपास १००० होर्डिंगवर (जुन्या दराने) तसेच चालू DAVP च्या दराने व जुन्या DAVP दराने (ज्या संस्थांकडे अद्यापपर्यंत सदर माध्यमांचे Sole right उपलब्ध असतील त्यांच्याकरिता) असलेल्या राज्यभरातील उपलब्ध होर्डिंगद्वारे तसेच आवश्यकतेनुसार अन्य बाह्य माध्यमांद्वारे महत्वाच्या निर्णयांचा शासकीय संदेश प्रसारीत करण्यात येईल.	सदरची निर्मिती व संदेश प्रसारण जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२२ महिन्यात करण्यात येईल.	४०५
१०	बॉटचाट तयार करणे	शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी यासाठी स्वतंत्र बॉटचाट तयार करणे. यामध्ये योजना संदर्भातील सर्व माहिती AI (Artificial Intelligence) द्वारे FAQ पद्धतीने प्रसारित करण्यात येईल.	सदरची निर्मिती व संदेश प्रसारण जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ महिन्यात करण्यात येईल.	३०
११	कलापथक आणि पथनाट्य	शासनाच्या योजनांची प्रसिद्धी कलापथक आणि पथनाट्याद्वारे करणे.	सदरची निर्मिती व संदेश प्रसारण जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ महिन्यात करण्यात येईल.	१३०
१२	प्रदर्शन संच निर्मिती व विभागनिहाय प्रदर्शनांचे आयोजन	प्रदर्शन संच निर्मिती व विभागनिहाय प्रदर्शनांचे आयोजन	जानेवारी २०२२ ते मार्च २०२२	५०

अ. क्र.	बाब	उपक्रमाचा तपशिल	कालावधी	अंदाजित खर्च (लाखात)
१३	राज्यस्तरीय माहिती पुस्तिका आणि	शासनाच्या विविध विभागांच्या कल्याणकारी, समाजहिताच्या योजनावर/विकास कामावर आधारित या दोन्ही पुस्तिका शासकीय मुद्रणालयात छपाई करून घेण्यासाठी पाठविण्यात आल्या आहेत.	जानेवारी अखेरीस छपाई व वितरण पूर्तता होईल.	४०
१४	मुंबई विभागाधारित माहिती पुस्तिका			
१५	वृत्तपत्राद्वारे शासकीय संदेश प्रसारीत करणे	शासनाच्या योजनांची विशेष प्रसिद्धी करण्याकरिता राज्यातील सर्व वृत्तपत्रांमध्ये एका वेळेसची जाहिराती प्रसिद्धी मा. मुख्यमंत्री महोदय तसेच मा. मुख्य सचिव महोदयांच्या सूचनेनुसार आचार संहितेचे नियम पाळून टप्प्या टप्प्याने केली गेली आहे.	कार्यपूर्ती झाली आहे.	४००
(अक्षरी एकूण खर्च रुपये सोळा कोटी त्रेपन्न लाख फक्त/-)				१६५३/-

३. प्रस्तुतचा खर्च मागणी क्रमांक - ए-६, प्रधानशिर्ष-२२२०- माहिती व प्रसिद्धी,६०- इतर खर्च १०१ जाहिराती व टक प्रसिद्धी, (००) (०३) शासकीय योजनांचे विशेष प्रसिद्धी मोहीम (योजनांतर्गत) २६- जाहिरात व प्रसिद्धी, संगणक सांकेतांक २२२० ११७५ लेखाशिर्षाखालील सन २०२१-२२ मधील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ०१/१४४३ दि.३.१.२०२२ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०/व्यय-४, दिनांक ११.१.२०२२ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०११३१५४५२०८६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( अ.भि.मोरये )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक (माहिती) (प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

प्रत,

- १) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- २) महालेखापाल, (लेखापरीक्षण)/ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई, / नागपूर
- ३) उपसंचालक, (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ४) अधिदान व लेखाधिकारी, मुंबई
- ५) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
- ६) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ७) लेखाधिकारी (आहरण व संवितरण), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई, (२ प्रती)
- ८) निवड धारिका/कार्यासान ३४